

Date: November 6, 2020

To,

The Manager,

Department of Corporate Services (DCS-Listing)

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai- 400001

Scrip Code: 531717

The Manager,

Listing Compliance

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G, BandraKurla

Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: VIDHIING

Dear Sir(s),

Ref.: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING

Sub: Submission of newspaper advertisement of the Notice of Board Meeting of the Company scheduled to be held on Thursday, November 12, 2020

In terms of Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, We inform you that the Company has published the notice of Board Meeting scheduled to be held on Thursday, November 12, 2020 in 'Business Standard' (English Newspaper) edition dated November 6, 2020 and 'Mumbai Lakshadeep' (Marathi Newspaper) edition dated November 6, 2020 as per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time.

Please find enclosed below copies of Newspaper articles as published in both the above mentioned newspapers.

Kindly take the same on your record.

Thanking you,

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,

Awdhesh Kumar Pandey

Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Vidhi Specialty Food Ingredients Ltd.

RegdOff.:

Factory:

700014 interalia

Place: Mumbail

Date: 5th November 2020

Regd. Off: 35, Ashok Chambers, Broach Street, Devji Ratansey Marg, Masjid, Mumbai -400 009. Tel. 022 - 2348 0526 email : sgtl2008@gmail.com CIN: L27100MH1986PLC041252 Website : www.sgtl.in NOTICE

Notice is hereby given in compliance with Reg. 29(1) read with Reg. 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th November, 2020 through Video Conferencing. The meeting will inter-alia, consider and take on record the unaudited financial esults (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended 30th September, 2020.

Further, pursuant to the provisions of the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Company's Insider Trading Code of Conduct, the Trading Window for dealing in the Securities of the Company is closed from 30° September 2020 till 14th November, 2020 i.e till the end of 48 hours after the declaration of unaudite financial results in the Board Meeting to be held on 12th November, 2020.

This information is also available on the website of BSE Ltd. (<u>www.bseindia.com</u>) where th Company's shares are listed and is also available on the website of the company viz www.satl.in

For Shree Global Tradefin Limite

LOOKS HEALTH SERVICES LTD

CIN: L93030MH2011PLC222636

Regd. Office: 5 & 9, Floor-1 & 2, Plot-27/33

Beaumon Chambers, Nagindas Master Lane HutatmaChowk, Fort, Mumbai – 400001

Tel.: +91-022-62361730/31/32/33,

Email: lookshealthserv@gmail.com

Website: www.looksclinic.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to

Regulation 29(1) read with Regulation 47(1)

Requirements) Regulations, 2015, that a

meeting of the Board of Directors of the

Company will be held on Thursday

November 12, 2020 to consider and approv

the Un-audited Financial Results of the

Company for the quarter and half year

The aforesaid details are also available on

the website of the company at

By Order of the Board of Director

For Looks Health Services Ltd

Pritesh Doshi

Whole Time Directo

www.looksclinic.in and on the BSE websi

ended September 30, 2020.

www.bseindia.com.

Date: 05/11/2020

Place : Mumbai

of SEBI (Listing Obligation and Disclosu

Date: 05/11/2020 Place: Mumbal

Priyanka Agraw **Company Secretar**

VCU DATA MANAGEMENT LTD

CIN: L74999MH2013PLC240938 Building, Tara Temple Lane, Lamington Road, Mumbai - 400007. Tel.: 022-40054245. Email: mumbai.vcudata@gmail.com Website: www.vcupack.in

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47(1 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 11, 2020 to consider and approve the standalone and consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ender

The aforesaid details are also available o the website of the company at www.vcupack.in and on the BSE website

September 30, 2020.

By Order of the Board of Director For VCU Data Management Ltd Shripal Bafna Managing Director DIN: 06489822 Date: 05/11/2020 Place : Mumbai

GRAUER & WEIL (INDIA) LTD. Regd. Office : Growel Corporate, Akurli Road Kandivli – East, Mumbai – 400101. Tel.: 022-66993000,

Fax: 022-66993010. email: secretarial@growel.com Website: www.growel.com CIN: L74999MH1957PLC010975 NOTICE

Pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020, interalia, to consider and approve the Unaudited standalone and consolidated Financial Results of the Company for the Quarter and half year ended September 30, 2020. This information is also available on the Website of the Company and on the Website of Stock Exchange (www.bseindia.com).

For Grauer & Weil (India) Ltd. Sd/-Nirajkumar More Date : 4/11/2020 Managing Director Place : Mumbai (DIN : 00113191)

Laxman Nagar Society, Thane

TENDER NOTICE

invites tenders for structural repair of its 2 buildings. Tenders can be purchased from The Secretary Laxman Nagar Society, opposite Jair Mandir, Madanlal Dhingra Rd Panchpakhadi, Thane (West) 400602. Contact No. +91 9324216613 Contractors having minimum 5 years of experience in Structural repairs & with minimun turnover of Rs. 2 Cr. per year & above for last 3 years should only apply. Date of collection of tenders: 06/11/2020 to 12/11/2020 between 10AM to 6PM Last date of Submission of Tenders is 20/11/2020 upto 5PM.

Tender Cost - Rs 1000/- nonrefundable. (Payable by Cash). The society reserves the right to accept or reject any or all tenders without assigning any reasons thereof.

> Secretary Laxman Nagar Society, Thane

SSF LIMITED

CIN: L05001AP1968PLC094913 Regd. Office: Opel's The Iconic, D.No 9-29-7/2, Flat No. 102, Balaji Nagar, Siripuram, Visakhapatnam - 530003, Andhra Pradesh, India. Phone No: 0891-2564450 Email: ssflimited@yahoo.co.in; Website: www.ssflimited.com

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company (with a facility to join through video conferencing) will be held on Friday, the 13th day of November, 2020 at 12.00 P.M at the registered office of the Company situated at Opel's The Iconic, No 9-29-7/2, Flat No. 102, Balaji Nagar, Siripuram, Visakhapatnam, Andhra Pradesh - 530003 India, inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results for the Quarter & Half Year ended 30.09.2020

The said information would also be available on the website of the Company at www.ssflimited.com and on the website of the Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE) at https://www.msei.in/

For SSF LIMITED Sd/- V. Sasikanth

Place: Visakhapatnam Date: 05.11.2020 Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at larg on behalf of our clients. Mumbai Metropolit Region Development Authority (MMRDA) naving its registered office at Plot No C-14 & Bandra-Kurla Complex, Bandra (East). Mumbai 400051 are in process of acquiring the property bearing City Survey No. 117A/1D admeasuring approx 88144.7 sq. meters City Survey No. 117A/2 admeasuring approx 9134.6 situated at Village: Tungva Taluka : Kurla, Mumbai Suburban District, Mumbai (hereinafter referred to as the "said

Property') It is therefore informed to the Public at large and all concerns that, if any person/s having any claims or dispute about the title of the said owner / property and / or claims in respect of the said Property of whatsoeve nature by way of lease, lien, gift, sale, mortgage, maintenance or any other rights or claims, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned on the address given herein below and / or to Mr. Girish Gosavi (Legal Officer) of our Client directly, with all their concerned original documents within seven(7) days from the date of publication of this notice, failing which, the claims objections, if any in respect of the said Property shall be considered to have bee vaived and / or abandoned without any such reference and our clients shall proceed to take necessary steps / action for acquiring the said property by following the due process of law. Thereafter, our clients shall neither be under any obligation nor shall be responsible for any such claims, objections r complaints in any manner whatsoever,

SCHEDULE OF THE PROPERTY All piece or parcel of land or ground, bearir City Survey No. 117A/1D admeasuring approx 88144.7 sq. meters City Survey No 117A/2 admeasuring approx 9134.6 situated at Village : Tungva, Taluka : Kurla

Dated this 6th day of November, 2020 Mr. Girish Gosavi, Legal Department M.M.R.D.A. OFFICE BUILDING

Mumbai Suburban District, Mumbai

BANDRA-KURLA COMPLEX, C-14 & 15. E BLOCK BANDRA (EAST), MUMBAI - 400 051 Phone no: 022 - 2657544

For SRM Law Associat 306. Vardham Chambers 17-G, Cawasji Patel Street Fort, Mumbai -Email address - amar.mishra810@gmail.com

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large on behalf of our clients. Mumbai Metropolita Region Development Authority (MMRDA) having its registered office at Plot No C-14 & 15.Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400051 are in process of acquiring the property bearing City Survey No. 226 admeasuring approx . 94933.00 sq. meter situated at Village: Malad, Taluka: Borival Mumbai Suburban District, Mumbai (hereinafte referred to as the "said Property")

It is therefore informed to the Public at large and all concerns that, if any person/s having any claims or dispute about the title of the said owner / property and / or claims in respect of the said Property of whatsoever nature by way of lease, lien, gift, sale mortgage, maintenance or any other rights or claims, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned on the address given herei below and / or to Mr. Girish Gosavi (Lega Officer) ofour Client directly, with all the concerned original documents within fifteen(15) days from the date of publication of this notice, failing which, the claim objections, if any in respect of the sa Property shall be considered to have been waived and / or abandoned without any such reference and our clients shall proceed to take necessary steps / action for acquiring the said property by following the due process of law. Thereafter, our clients shall neither be under any obligation nor shall be responsible for any such claims, objection or complaints in any manner whatsoever.

SCHEDULE OF THE PROPERTY All piece or parcel of land or ground, bearing City Survey No. 226 admeasuring approx 94933.00 sq. meters situated at Village Malad, Taluka: Borivali, Mumbai Suburbar District, Mumbai,

Dated this 6th day of November, 2020. Mr. Girish Gosavi, Legal Department M.M.R.D.A. OFFICE BUILDING,

BANDRA-KURLA COMPLEX. C-14 & 15, E BLOCK BANDRA (EAST), MUMBAL - 400 051 Phone no: 022 - 2657544

For SRM Law Asso 306. Vardham Chambe 17-G, Cawasji Patel Stree Fort. Mumbai -Email: address: amar.mishra810@gmail.com MysoroSilk Karnataka silk industries corporation Ltd

(A Government of Karnataka Enterprise) 3rd & 4th Floors, Public Utility Building, M.G. Road, Bangalore - 560 001 Ph: 080- 25586550/25586399 Fax: 080-25587020, Email: info@ksicsilk.com No: KSIC/PD/AMC/CETP/SWF/04/2020-21 Date: 03.11.2020

Tender for Annual Maintenance Contract for **Combined Effluent Treatment Plant of capacity** 100 KLD at our Silk Weaving Factory, Mysuru Unit (Through e-procurement portal only)

TENDERS are invited through e-procurement from reputed manufacturers/dealer for Annual Maintenance **Contract for Combined Effluent Treatment Plant of** capacity 100 KLD at our Silk Weaving Factory. Mysuru Unit.

Tender Documents, details of the Notification, schedule terms & conditions can be downloaded from www.eproc.karnataka.gov.in Last date and time for uploading the tender along with the EMD of Rs. 50,000/through e-Procurement is 04.12.2020 up to 3.00 P.M. The Technical bids will be opened on 07.12.2020 at 11.00 A.M. Further details can be had from the office of the undersigned during working hours or e-procurement help desk - 080-46010000, 080-22631200.

GENERAL MANAGER(P) COVID-19 - DON'T SPREAD RUMOURS. ACT RESPONSIBLY, AVOID INFECTION-NOT THE INFECTED.

Follow Physical



ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED

CIN - L85110KA1995PLC017003 Regd. Office: Village - Hulugunda, Taluka - Somawarpet, Dist - Kodagu, Karnataka - 571233 Phone No. 08276-277040; Fax No. 08276-277012 F-mail: secretarial@edclgroup.com: Website: www.edclgroup.com

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 12th day of November, 2020, inter-alia, to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended on 30th September, 2020.

The 'Trading Window' for dealing in the securities of the Company is already closed. The 'Trading Window' will open 48 hours after the announcement of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter and hal vear ended on 30th September, 2020 to the Stock Exchanges

This information is also available on the website of the Company www.edclgroup.com and Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.

> By Order of the Board for Energy Development Company Limited Vijayshree Binnani

(Company Secretary)

Date: 05th November, 2020

Place: Kolkata

PUBLIC NOTICE NAV SARVODAYA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED is absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled to All that piece or parcel of land bearing Final Plot No. 165 of T.P.S-V, at Anant Waman Vertak Marg, Vile Parle (East), Mumbal 400 057 in Greater Mumbal assessed by the Collector of land revenue under survey No. 79-A (Part) and Hissa No.1 (Part) and 3 admeasuring 3110 Sq. Yards equivalent to 2598.40 Sq. Mtrs square meters of the Village-Vile Parle (East) in the Registration Sub-District of Bandra, District Bombay Suburban and bearing Municipal K. Ward Nos.638(3) Street No. 10A (hereinafter referred to as "the said property") and more particularly described in the schedule hereunder written.
The Society has instructed me to investigate the title of the said property

All persons having or claiming any right, title or interest in the said property

All persons having or claiming any right, title or interest in the said property or any part
hereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or
otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the
undersigned at his office at 3, Parimal Co-operative Housing Society Limited,
Junction of Prarthana Samaj Road and Tilak Mandir Road, Vile Parle (East),
Mumbai 400 057, within 14 days from the date of publication of this notice failing which

all such right, title or interest shall be deemed to have been waived.

DESCRIPTION OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO All that piece or parcel of land bearing Final Plot No. 165 of T.P.S-V, at Anant Warnan Vartak Marg, Ville Parle(East) Mumbai 400 057 in Greater Mumbai assessed by the Variats Marig, Ville Parle(Last) Multibat 400 037 iii Peatair Multibat assessed by the Collector of land revenue under survey No. 79-A (Part) and Alissa No.1(Part) and 3 admeasuring 3110 Sq. Yards equivalent to 2598.40 sq. mtrs. Of the Village Ville Parle (East) in the Registration Sub-District of Bandra, District Bombay Suburban and bearing Municipal K. Ward Nos.638(3) Street No. 10A and bounded as follows that is to say

on or toward the East : by 9.15 Mtrs DP Road & Final Plot No.166 of TPS V on or towards the West : by Final Plot No. 164 of TPS V on or towards the South : by Final Plot No. 162 &167 of TPS V

on or towards the North : by Anant Waman Vartak Marg Date : 06.11.2020

PLACE: MUMBAI

Date: 05/11/2020 Place: Mumbal

T.S. Patwardhan Advocate

केनरा बैंक Canara Bank 🕸

POSSESSION NOTICE (SECTION 13(4)

Whereas:
The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 05.02.2020 calling upon the borrowerk/s Shivom Polymers (Proprietor Mr. Pawan Ramswaroop Seth) to repay the amount mentioned in the notice, being Rs 2,30,51,327.33 (Rupees Two crores Thirty lakhs Fifty One thousand Three hundred Twenty Seven and thirty three paisa only) within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 17th day of September the year 2020.

section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 17th day of September the year 2020. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of Rs 2,30,51,327.33 (Rupees Two crores Thirty lakhs Fifty One thousand Three hundred Twenty Seven and thirty three paisa only) And interest thereon.

interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of

1. Gala F-13 "Shaliesh Industrial complex" Walliv village, Sativali Road, Vasai East, Thane district-401208 in the name of M/S Shiv OM Polymers).

Bounded:

On the North by: The property of Sureny No 82 st.

Bounded:
On the North by: The property of Survey No 82 pt.
On the South by: The property OF Vasai Kanman Road.
On the East by: The property of Survey No 82 Hissa No 2.
On the West by: The Property of Survey No 91 pt. H.No 7.

Unit No. F-21 A, 1st floor, below O.H Water Tank in Shailesh Industrial Complex Premises Co-op Society Ltd" Survey Z No. 821/1 & 91/7, Village Valiv, District Palghar 401-2018 in the name of Mrs. Neelam Pawan Seth). Bounded:

Bounded:
On the North by: The property of Survey No 82 pt.
On the South by: The property OF Vasai Kanman Road.
On the East by: The property of Survey No 82 Hissa No 2.
On the West by: The Property of Survey No 91 pt. H.No 7.

Plant and Machinery Hypothecated to the Bank lying in the factory of the Firm located at the above address. AUTHORISED OFFICER

() LLOYDS METALS

Lloyds Metals and Energy Limited

Regd. Office: Plot No. A 1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, 442 505, Maharashtr. Tel. 07172 285099 /103/398 Fax 07172 285003.

Corporate Office: A2, 2nd Floor Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai-400013. Tel.No. 022-6291 8111. Fax No. 022-6291 8260 CIN: L40300MH1977PLC019594 Website: www.lloyds.in Email: investor@lloyds.ir

NOTICE

Notice is hereby given in compliance with Reg. 29(1) read with Reg. 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13th November, 2020 through Video Conferencing. The meeting will inter-alia, consider and take on record the unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2020.

Further, pursuant to the provisions of the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Company's Insider Trading Code of Conduct, the Trading Window' for dealing in the Securities of the Company is closed for Designated Persons and their immediate relatives from 30th September, 2020 till 15th November, 2020 i.e till the end of 48 hours after the declaration of financial results in the Board Meeting to be held on 13th November, 2020.

This information is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) and MSEI (www.msei.in) where the Company's shares are listed and is also available on the website of the company viz www.llovds.in.

For Lloyds Metals and Energy Limite Sd

Sneha Yezarka Company Secretary

CANARA BANK



Regd. Off: Plot No. A356, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra | Tel No.: 022-25833206 onelife Fax: 022-41842228 | Email id: cs@onelifecapital.in Web: www.onelifecapital.in | CIN: L74140MH2007PLC173660

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulation, 2015"), Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12" November, 2020 at 4.00 p.m. at the Registered Office of the Company to consider and approve, inter alia, the Un-audited Standalone and Consolidated Financial results for the second quarter and half year ended 30th September, 2020 along with the limited review report and any other business with the permission of the Chair.

The notice is also available on the website of Company i.e. http://www.onelifecapital.in/ and also displayed on the website of Stock Exchanges i.e. http://www.bseindia.com/ and http://www.nseindia.com/.

> For Onelife Capital Advisors Limited Sd/-

Date: 5th November, 2020

Place: Thane

Place: Mumba

Date: 05/11/2020

Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia 25

Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia 25

Place: Mumba

Date: 06/11/2020

Hand

Aditi Mahamunkar Company Secretary & Compliance Officer

UNISTAR MULTIMEDIA LIMITED

CIN: L70100MH1991PLC243430

Regd. Office: Office No. 901/902, 9th Floor, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063. | Tel.: +91-22-4321 1800 Email Id: unistarmultimedia@yahoo.com | Website: www.unistarmulti.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1) read with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12ⁿ day of November, 2020 to consider and approve the standalone and consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.

Further, we hereby inform that the trading window for dealing in shares of the Company has already been closed from Thursday 01th October, 2020 and shall remain closed til completion of 48 hours after such information is made public for all Directors/ KMP's/ Designated Employees/ Connected Persons of the Company in accordance with SEBI Prohibition of insider Trading) Regulations, 2015 and the Company's Code of Internal Procedures and Conduct for Regulating, Monitoring and Reporting of Trading by Insiders. The aforesaid details are also available on the website of the company a www.unistarmulti.com and also on the BSE website - www.bseindia.com.

For Unistar Multimedia Limited Kanchan Kaku

Company Secretary

TATA CHEMICALS LIMITED BOMBAY HOUSE, 24-HOMI MODY STREET, FORT, MUMBAI MH 400001

Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Compa

has been lost and the holder of the said securities/applicant has applied to the Compa o issue duplicate certificates. any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with

| the Company at its Registered Office within 15 days from this date, else the company will | | | | | | | | | | |
|-------------------------------------------------------------------------------------------|--------|--------------|-------------|------------------------|--|--|--|--|--|--|
| proceed to issue duplicate certificate without further intimation. | | | | | | | | | | |
| Name of the Share Holder | No. Of | Folio No. | Certificate | Distinctive | | | | | | |
| | Shares | a series and | Nos. | Nos. | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300199993 | 81937001 to 81937025 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300199994 | 81937026 to 81937050 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300199995 | 81937051 to 81937075 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300199996 | 81937076 to 81937100 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300615070 | 101537001 to 101537025 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300615071 | 101537026 to 101537050 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300615072 | 101537051 to 101537075 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300615073 | 101537076 to 101537100 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300841600 | 92646591 to 92646615 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300841601 | 92646616 to 92646640 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300841602 | 92646641 to 92646665 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300841603 | 92646666 to 92646690 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300841604 | 92646691 to 92646715 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300841605 | 92646716 to 92646740 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300841606 | 92646741 to 92646765 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300841607 | 92646766 to 92646790 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300928846 | 112246591 to 112246615 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300928847 | 112246616 to 112246640 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300928848 | 112246641 to 112246665 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300928849 | 112246666 to 112246690 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300928850 | 112246691 to 112246715 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300928851 | 112246716 to 112246740 | | | | | | |
| Rajeev M Pandia - Smita Rajeev Pandia | 25 | C1R0020396 | C300928852 | 112246741 to 112246765 | | | | | | |
| Raieev M Pandia - Smita Raieev Pandia | 25 | C1R0020396 | C300928853 | 112246766 to 112246790 | | | | | | |

बैंक ऑफ़ इंडिया BOI

Mendhadi Branch At & Po- Mendhadi, Tal- Mhasala, District -Raigad, Maharashtra Pin-402105, Phone- (02149) 2340363

Ref.: Meh/Adv/2020-21 Date: 04-11-2020

POSSESSION NOTICE

C1S0055565 C300351738 90762264 to 90762288

Smita Rajeev Pandia

C1S0055565 C300766815 110362264 to 110362288

Sd/-

Rajeev Pandia

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of India Mahad Branch, Raigad Zone under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 15.11.2019 calling upon the borrowers M/s Raigad Dairy, Prop. Mr. Abdul Samad Sayed Muhibulla Nazir residing at Mendhadi, Tal-Mhasla, Dist- Raigad and guarantor Mrs. Farkhand Sujat Alam Nazir, residing at Inal-Mhasla, Dist-Raigad and guarantor Mrs.Farkhand Sujar residing at Mendhadi, Tal-Mhasla, Dist-Raigad and guarantor Mrs.Farkhand Sujar Alam Nazir, residing at Mendhadi, Tal-Mhasla, Dist-Raigad to repay the amount mentioned in the notice being Rs.2,21,94,453.73 (Rupees Two crores twenty one lakh ninety four thousand four hundred fifty three and seventy three paisa only) and interest @13.40% p.a. with monthly rests from 05-11-2019 within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers and guarantor having failed to repay the entire amount, notice is hereby given to the borrowers and guarantor and the public in general that the undersigned has taken POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 4th day of November 2020.

The borrowers and guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, for an amount of (Rupees Two crores twenty one lakh ninety four thousand four hundred fifty three and seventy three paisa only) and interest @ 13.40% p.a.with monthly rests from 05-11-2019 and costs & charges thereon.

The borrower's attention is invited to the provisions of sub-scaling (2) of scaling 42 of the scaling (2) of scaling 42 of the scaling (3) of scaling 42 of the scaling (4) of scaling 43 of the scaling 43 of the scaling (4) of scaling 43 of the scaling 43 of the scaling 44 of the scaling 45 of the scal

only) and interest @ 13.40% p.a.with motion, variations of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Amount paid if any after issuance of Demand Notice under SARFAESI Act, would be reckoned for ascertaining the dues payable at the time of realization/settlement

All that part and parcel of land with an extent of at Mondhadi with residential building constructed thereon at Survey No. 31 Hissa No.2, Area admeasuring 2.26 ha. and grampanchayat house no 850, 851, 852, 853, 854, Village. Mendhadi Taluka Mhasla and District. Raigad: Registration District. Raigad, Sub-Registration District Shrivardhan in the name of M/s Raigad Dairy and bounded:

On the North by: Survey no.31 H. no. 3A On the South by: Survey no. 31 H. no. 7 and 8 On the East by: Survey no. 31 H. no. 1, 5, 6. On the West by: Survey no. 31H. no. 3&26

Date: 04-11-2020 Place: Mendhadi Sd/-Authorised Officer

AYOKI MERCHANTILE LIMITED

CIN: L17120MH1985PLC034972

Registered Office: Laxmi Commercial Centre, Room No.405,
4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028

Email: ayokimerchantile@gmail.com Website: www.ayokimerchantile.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Ayoki Merchantile Limited, CIN: L17120MH1985PLC034972, will be held on Friday, the 13th day of November, 2020 at 12.30 P.M. at 103-A, S. N. Banerjee Road, Kolkata -

1.To consider the unaudited financial result of the Company for the quarter ending September 30, 2020 2. Any other matters with the permission of the Chairman.

By Oder of the Board

For Ayoki Merchantile Limited G.L. Kundu

Compliance Officer Memb No.: A3152

Nath Bio-Genes (I) Ltd. Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra Ph :0240-6645555,

Email: investor@nathbiogenes.com, www.nathbiogenes.com, CIN: L01110MH1993PLC072842 In terms of the SEBI guidelines on Transfer of Shares in case of major mismatch / non-availability of transferor's signature / non-delivery of objection memo to seller / non-cooperation by the Seller, the Company hereby announces that the following request for share transfer

| Company Name | Nath Bio-Genes (India) Limited |
|-----------------|--------------------------------|
| Name of Buyer | Rajendra R Mehta |
| Name of Seller | Rajesh C Modi |
| Seller folio No | 0002417 |
| No of Shares | 22 |
| Dist Nos | 1101116-1101137 |
| Certificate Nos | 2517 |

The Company hereby calls in for the objection, if any on transfer of shares as per details given herein above within 30 days from the date of this publication. In case no objection is received by the Company within a period of 30 days from the date of this publication, the Company shall proceed to transfer the above shares as per the applicable/prescribed guidelines/rules/

For, Nath Bio-Genes (India) Limited, Company Secretary Date: 04th November 2020

PUBLIC NOTICE Notice is hereby given to all the concerned that (1) Mr. Prakash Ramchandra Pawa

& (2) Mrs. Tejashree Prakash Pawar (hereinafter collectively referred to a "Vendors / Transferors") are intending to sell / transfer to the "Purchasers/Transferees" (1) Mr. Mitesh Jitendra Parekh, (2) Mrs. Purvi Mitesh Parekh, (3) Mr. Jitendra Manharial Parekh and (4) Mrs. Ila Jitendra Parekh i.e. our clients their Flats bearing No.1003/A & 1003/B, on the Tenth Floor (10th), Wing "A" in Building No. 2, having total Built-up area admeasuring 118.66 Sq.Mtrs., in Society known as "Akruti Atria 'A' Wing Co-operative Housing Society Limited" at Akruti Niharika Complex, Saiwadi, N. S. Phadke Marg, Andheri (East), Mumbai-400069, (hereinafter referred to as the "Said Flats") alongwith car parking space No. Sogether with Share Certificate No. 039 (Member Regn. No. 38 (1003) A&B) bearing distinctive Nos. 191 to 195 (hereinafter referred to as the said "Share Certificate") i the share capital of the said society. The said flats, car parking space and the said share certificate are hereinafter collectively referred to as the "Said Property".

Anybody having or claiming any right, title, estate or interest by way of inheritance successions, share, sale, mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, subtenancy, lien, license, charge, trust, maintenance, easement, gift, devise, bequest exchange, possession of encumbrance or otherwise howsoever into or upon the said property or any part thereof are hereby required to give notice thereof in writing alongwith documentary proof to the undersigned at Office No.1, Gr.Floor, Shakti Sadan Apartment, M. G. Cross Road, Kapolwadi, Opp. G. H. Highschool, Near Rly. Station, Borivali (East), Mumbai-400066, within fourteen (14) days from the date of publication of this notice, failing which the transaction of sell/transfer of the said property by the Vendors/Transferors to our clients shall be completed without reference to such claim/s and the claims, if any, of such person/s shall be treated as waived and not binding on our client. For M/s. RANE & CO.

Place : Mumbai Date: 06.11.2020

VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED [CIN: L24110MH1994PLC076156] red Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, VIDHI Mumbai-400034

Phone No.: 022-6140 6666; Fax No.: 022-23521980 Website: www.vidhifoodcolour.com; Email id: mitesh.manek@vidhifoodcolour.com NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation

47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 12, 2020 at 11:30 a.m. at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve, the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the guarter and half year ended September 30, 2020 as prescribed under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Further pursuant to the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulation. 2015, as amended from time to time, the trading window of the Company has been closed from October 01, 2020 and shall remain closed till 48 hours from the announcement of the Un-audited Financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020 on Thursday, November 12, 2020.

The said notice may be accessed on the Company's website at www.vidhifoodcolour.com and also on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com where the shares of the Company are listed.

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,

Awdhesh Kumar Pandey

(VINOD RANE)

Advocate, High Court

Place: Mumbai **Company Secretary and Compliance Officer** Date: November 05, 2020 Membership No.: A60501

CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

CIN: L21010MH1960PLC011764 Regd.Office : Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013.

Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2020

(Rs. in lacs - Except Equity share data)

| | | | Standalon | е | C | Consolidated | | |
|------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------|-----------------------------------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------|--|
| Sr. No. | Particulars | Quarter ended 30-Sep- 20 Un- Audited | Half Year ended 30-Sep- 20 Un- Audited | Quarter ended 30-Sep- 19 Un- Audited | Quarter ended 30-Sep- 20 Un- Audited | Half Year ended 30-Sep- 20 Un- Audited | Quarter ended 30-Sep- 19 Un- Audited | |
| 1 | Total revenue from operations | 56.36 | 112.42 | 51.57 | 56.36 | 112.42 | 51.57 | |
| 2 | Other Income | - | - | 4 | - | - | - | |
| 3 | Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items) | 12.81 | 27.81 | 7.75 | 12.81 | 27.81 | 7.75 | |
| 4 | Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items) | 12.81 | 27.81 | 7.75 | 12.81 | 27.81 | 7.75 | |
| 5 | Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items) | 22.98 | 33.81 | 7.25 | 9.96 | 24.73 | 10.24 | |
| 6 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 22.98 | 33.81 | 7.25 | 9.96 | 24.73 | 10.24 | |
| 7 | Equity Share Capital | 789.22 | 789.22 | 789.22 | 789.22 | 789.22 | 789.22 | |
| 8 | Earning Per Share (of Rs.10/-each) a) Basic EPS b) Diluted EPS | 0.29 | 0.43 | 0.09 | 0.13 | | 0.13 | |

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020 are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and the Company's website, www.citadelrealty.in.

For CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

S. Ramamurthi **Director & Chief Executive Officer** (DIN:-00135602)

Place: Mumbai Date: November 05,2020

NOTICE Notice is hereby given, in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

PRITISH NANDY TO

Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020, at the registered office of the Company inter-alia, to consider, approve and take on record the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended September 30, 2020. The Company has already closed its "Trading

Window" under the Company's Insider Trading Code from October 1, 2020 and it will open after the end of 48 hours after the results are public from November 16, 2020. The same notice may be accessed on the company's website on www.pritishnandy.com.com and also on Stock exchange website www.bsein dia.com and www.nseindia.com

By order of the Board For Pritish Nandy Communications Ltd Santosh Gharat Company Secretary & Compliance officer November 4, 2020



दिनांक: ०५.११.२०२०

ठिकाण: ठाणे

🗃 🧀 🗀 🗀 🗀 FINVEST (INDIA) LTD.

सीआचएन : L51900MH1985PLC036991 रणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक ८०३, ब्ल्यू मृत, ८ वा मजला, वीरा इंडस्ट्रिअल इस्टेट. न्यू लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेट समोर, अंधेरी (पिक्षम), मुंबई ४०० ०५३ ईं-मेल : infoapollofinvest.com

३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दूरस्य ई-मतदान माहिती आणि बुक क्लोजर तारखा यांची सूचना

सच्या सुरू असलेल्या कोव्हीड -१९ महामारीच्या पार्धभूमीयर आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२० आणि २० / २०२० दिलांकीत ८ परिप्त २०२०, आणि परिपत्रक दिलांकीत १३ एप्रिय २०२०, दिलांकीत ५ मे २०२० जी कॉपींट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आजेत (प्यार्थिप परिपत्रक) आणि परिपत्रक क्रमाक SEBHOUCED/CAMO/IND/P202079 दिलांकीत १२ मे २०२० वे सिस्यूरिटी के कता आहत (एसाए पारपक) आण पारपक कमाक SEBHHO/CFD/CMD1/CRP2020/79 दिनाकत १ २ म २०२० व सक्खुराट अड़ एसस्वें जो डॉ और इंडिया (सेबा पीरफाक) याँची गर्म के लो कार ते पारप्त के स्वत्य अगि से सी (लिटिज ऑस्टिगंड) अंडि एसस्वों जो डॉ अंडि इंडिया (सेबा पीरफाक) याँची अप कार्य कर हम तत्त्वी आणि त्या अंतर्गत बनाविष्यात आतंत्वे विविध नियम यात्र अनुसरक कंपनीची ३५ ची चार्षिक सर्वसाधारण समा (एडीएम) मुख्यत, दिनांक ३ डिकेंचर २०२० सेती सकाळी ११. ३० मिनिटांनी विद्या यात्र अनुसरक कंपनीची ३५ ची चार्षिक सर्वसाधारण समा (एडीएम) मुख्यत (विद्या) त्यात्र सामा अविध सर्वसाधारण समेची स्वन विद्याल स्वें आणि निर्णव घेण्यासाठी आणि निर्णव घेण्यासाठी समासदांनी सर्वसाधारण समेची सूचना विद्यालिक विकाली कंपनीची होता होता होता सर्वसाधारण समेची सूचना विद्याली कंपनीची होता होता होता होता होता होता होता स्वत्य स्वत् सामायिक ठिकाणी एकत्र येण्याची आवश्यकता नाही.

उपायन एक वरणा अवस्थित । तात्र । वित्तीव वर्ष २०१२ २० तात्रीव कंपनीव वार्षिक अहबल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना यांची इलेक्ट्रांनिक प्रत, ज्या सभासदांचे इ मेल पत्ते कंपनी किंवा संबंधित डिपाझिटरी पार्टीस्पिटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सभासदांचा पाठविण्यात येणार आहे. ही कारायुचे कंपनीचे संवेतस्थळ www.apoliofinvest.com येथे त्याचप्रमाणे बीएसई लिमिटेड यांचे संकतस्थळ www.bseindia.com येथेही उपलब्ध करने ट्रेणान योगार आहेत.

न्यात वणार जरून दण्यात वणार आहत. कंपनी का (मंत्रकांट ऑड एँड्रिमिन्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोबेळी करण्यात आतत्त्या सुधारणा त्याचग्रमाणे सेवी हिस्टिंग ऑक्टिगेज्ञन्य औड डिस्क्लोबर रिकायसेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ मधील तराइंदी असुस्तरून कंपनी वार्षिक सर्वसाधाण समेन्या मुचनेत नमूद केलेल्या विषयांत्र समावदांना मतदानाचा रक्त बतावता यावा वासाठी दूस्य ई-मतदान सुविधा (वार्षिक सर्वसाधाण समेन्या पूर्णी) त्याचग्रमाणे वार्षिक सर्वसाधाण समेन्द्राच्या इन्तरून सुविधा उपलब्ध करून देत आहे. समावदांनी सूवधा अस्तरून करून देत आहे. समावदांनी सूवधा स्वार्षिक सर्वसाधाण समेन्या हिम्माचनी वार्षिक सर्वसाधाण समेन्या हम्माचनी इन्हरून वार्ष्का स्वर्णाचन समेन्या हिम्माचनी वार्षिक सर्वसाधाण समेन्या हम्माचनी हम्माचनी वार्षक सम्बार्णन समेन्या हम्माचनी हम्माचनी स्वर्णाचन समेन्या हम्माचनी हम्माचनी स्वर्णाच समेन्या हम्माचनी सम्बर्णन सम्वर्णी हम्माचनी सम्बर्णन समेन्या हम्माचनी समेन्या हम्माचनी हम्माचनी सम्बर्णन सम्बर्णन सम्बर्णन सम्बर्णन समेन्या हम्माचनी हम्माचनी हम्माचनी सम्बर्णन सम्बर्णन सम्बर्णन सम्बर्णन सम्बर्णन सम्बर्णन समेन्या हम्माचनी हम्माचनी सम्बर्णन सम्बर्णन सम्बर्णन सम्बर्णन समेन्या हम्माचनी सम्बर्णन स

दूरस्थ ई–मतदान कालावधीला **सोमवार दिनांक ३० नोव्हेंबर** २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार **सकाळी ९.०० वाजता** प्रांस करण्यात येईर आणि ही प्रक्रिया **बुधवार, दिनांक २ डिसेंबर २०२०** रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार **संध्याकाळी ५.०० वाजता** संपुष्टात येईल. या कालावधी ज्या सभासदांकडे २६ नोव्हेंबर २०२० रोजी (कट ऑफ डेट) कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात अथवा डिमटेरिअलाइइड स्वरूपात आहेत असे सभासद दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक बजाबू शकतील. बार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूट आहंत असे सभासर दूसर्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा रुक्त बजाबू शक्तील. वार्षिक संवेदामारण सभेच्या सूनते नयूद केल्व्या विषयांच समादानां मतदानात रुक्त बजा जाया यासाठी वार्षिक संवेदामारण सभेदाना उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक कर्मवामारण सभेच्या पूर्वी दूसर्थ ई-मतदान विशेष जाया करून मतदानाचा रुक्त बजावलोना तार्षिक समायाद वार्षिक सर्वासारण सभेदाना ई-मतदानाच्या माय्यमातून मतदानाचा रुक्त बजाब एकतील. न्या सभासदांनी वार्षिक सर्वसायाएण सभेच्या पूर्वी दूसर्थ ई-मतदाद सृथियोचा वार्ष करून मतदानाचा हुक्त बजावलेला आहे. असे समायद वार्षिक सर्वसायाएण सभेचा उपस्थित राष्ट्र शक्तात मात्र त्यांना वार्षिक सर्वसायाएण समेदात्यान ई-मतदान सृथियोचा वार्ष्य करना पूरा विर्माण समेदाना विशेषा www.wootingindia.com वेचे उत्तरवात असून, वार्षिक सर्वसायाएण सभेच्या पूर्वी दूसर्थ ई-मतदान प्रक्रिवेद्वार रोणां मतदान आणि वार्षिक सर्वसायाएण सभेचा पुर्विक सर्वसायाएण सभेचा पूर्वा स्थाना सर्वसायाण स्थान व्यक्ति आणि आर्थिक सर्वसायाएण समेदाना इति स्थान अस्ति आर्थिक सर्वसायाएण सभेचा सर्वसाया व्यक्ति सर्वसाया स्थाना व्यक्ति सर्वसाया स्थान सर्वसाया क्रमाया वार्षीम (अस्ति सर्वास्ति सर्वसाया स्थाना सर्वसाया स्थाना सर्वसाया स्थाना स्थाना स्थाना स्थाना सर्वसाया स्थाना स्थाना स्थीना स्थाना सर्वसाया स्थाना स्

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील कंपनी / आरटीए यांच्याक नोंदणीकृत / नृतनीकृत करून घेतलेले नाहीत असे सभासद Infoapollofinvest.com येथे किंवा कंपनीचे आरटीए यांच्याशी |pdesklinkintime.co.in येथे कंपनीचे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी तपशील यांची माहिती देऊन त्याचप्रमाणे शेअर प्रमाणपत्राचे तसेच पॅनकार्ड यांचे छायाचित्र पीडीएफ आणि जीपीजी स्वरूपा अपलोड करून आपले ई-मेल तपशील नोंदणीकृत करून घेऊ शकतात.

अपलांड करून आपल इ-मन तपशाल नादणांकृत करून थे क शकतात. वाचा मामादांक कंपाची सामादांक कंपाची सामाप्त होत्र कंपाची सामाप्त होत्र कंपाची सामाप्त होत्र कंपाची सामाप्त होत्र कंपाची सामाप्त कंपाची कंपाची कंपाची कंपाची होत्र कंपाची होत्र होत्य होत्र होत्य होत्र होत्य होत

अभी कोणतीही व्यक्ती विने वार्षिक सर्वसाधाण सभेची सूचना निर्गामत झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेउन कंपनीची समासद झाली आहे आं कर अर्फ तारीख म्हणनेच रह मोक्क्स २०२० रोजी क्लियाकडे कंपनीचे समभाग उपलब्ध आहेत, अशी व्यक्ती helpdosk.evotingcdslindle टक्ता बेदि विनेत्र केपाने किन त्या किन कोणी पासवंड आंच कर करने. मा पहणीं व्यक्ती दूसने ईन्पतदासाठी व्यक्ति साध यांच्याकडे नोंदगीकृत असेल तर अशी व्यक्ती सध्याचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा हक्त बजाबू शकते. दूरस्य ई-मतदान प्रक्रियेसंदर्भात आपल्या कोणत्याही शंका अथवा प्रश्न असल्यास आपण www.evotingindia.com येथे हेल्प सेक्शन अंतर्गत फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स आणि ई-मतदान मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकता. किंवा आपण helpdesk.evotingcdslindia.com येथे

ई-मेलद्वारे संपर्क साधू शकता. . दूस्य ई-मतदान प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधारण समेदरम्यान ई-मतदान प्रक्रिया सुरळीत आणि योग्य तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाट छाननी अधिकारी म्हणून जीएमन्ने आणि असोसिएट्स यांचे श्री. प्रभात माहेश्वरी, कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाना जानाका रहतू नारून जान जानाकारह चाच आ आना गावका, कचा राज्यस्थ चाचा गर्दुका करणात आरा आरा कंपनी कावदा २०१३ करणा १९ चा तार्दुनीत अनुस्थान चार्कित संवेधात्राण समेशती कंपनीच्या समाशत हो रहिसका आणि सम हस्तांतरण पुस्तिका मुक्कवार दिनांक २७ नोर्ख्यर २०२० ते गुरुवार दिनांक ३ डिसेंबर २०२० या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. संचालक मंडळाच्या आदेशानसा अपोलो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटे

डीआयएन : ०२७१०७४

विधी स्पेशालिटी फूड इनब्रेडिएन्ट्स लिमिटेड (सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६)

नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. VIDHI दूरध्वनी क्र.:०२२-६१४०६६६६; फॅक्स:०२२-२३५२[ँ]१९८०

च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार विहितप्रमाणे ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षात (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

कंपनीचे व्यापार खिडकी १ ऑक्टोबर, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२० रोजी ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व . अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यापासून ४८

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.vidhifoodcolour.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com

सही/ अवधेश कुमार पांडे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दिनांक: ०५.११.२०२०

PUBLIC NOTICE

INTELLIVATE CAPITAL VENTURES LIMITED

CIN: L27200MH1982PLC028715

Registered. Office: 1104, A wing, Naman Midtown,11th Flr, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400013 Office No.: (022)24391980, Fax: (022)24031691

Email:secretarial@intellivatecapital.com Website:www.intellivatecapitalventures.in NOTICE

Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th November, 2020 at the Registered Office of the Company inter- alia to consider and approve the Un-audited Financial Results of the

Company for the Quarter and Half Year ended 30th September, 2020. The information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz, www.intellivatecapitalventures.in For Intellivate Capital Ventures Limited

Date: 05-11-2020 DIN: 00796382

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड (पुर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड)

CIN: L28122MH2011PLC214373 नोंदणीकृत कार्यालय: १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग प्रभादेवी, मंबई-४०००१३, **कार्यालय**:(०२२) २४३९१९८०, **फॅक्स**:(०२२) २४०३१६९१ ई-मेल:secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट:www.supremexshinesteels.in

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्रम) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्या **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.supremexshinesteels.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध

आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सप्रीमेक्स शार्डन स्टील्स लिमिटेडकरित

(पुर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड) लिना मोर्द स्थळ : मंबर्ड व्यवस्थापकीय संचालिक

> विश्वप्रभा व्हेन्चर्स लिमिटेड (पुर्वीची विश्वप्रभा ट्रेडिंग लिमिटेड)

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३४९६५ नोंदणीकृत कार्यालयः तळमजला, अविघ्न हाईटस्, सर्व्हे क्र.४५-४बी, सर्वोदय पार्कच्या मागे, नांदिवली रोड, डोंबिवली पुर्व-४२१२०१. वेबसाईट:www.vishvprabhaventures.com

ई-मेल: cosec@vishvprabhaventures.com बोर्ड मिटींगची सूचना

डीआयएन: ००७९६३८२

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २ गहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील प्रकरणे विचारात घेणे व मान्यता देणे गकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक . iडळाची सभा होणार आहे

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे. मान्यता देणे व नोंदपटावर घेणे. कंपनीचे स्वतंत्र संचालक या पदावरून अनिकेत महेंद्र भोसले यांचा राजिनामा विचारात घेणे.

कंपनीचे कार्यकारी संचालक या पदावरून आकाश भगवान कर्णे यांचा राजिनामा विचारात घेणे अधिकार तत्त्वावर विद्यमान भागधारकांना समभागांचे वितरण आणि आवश्यकतेनुसार वैधानिव मान्यता/नियमानुसार लागु कायद्याअंतर्गत विहितप्रमाणे आवश्यक मध्यस्थ नियुक्त करणे हे प्रस्ताव

अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे. सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.vishvprabhaventures.com वेबसाईटव गुंतवणूकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव

विश्वप्रभा व्हेन्चर्स लिमिटेडकरित सही/ दिनांक: 0५.११.२०२० ठिकाणः डोंबिवली कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३५, अशोक चेंबर्स, ब्रोच स्ट्रीट, देवजी रतनसी मार्ग, मस्जिद, मुंबई-४००००९. द्र.:0२२-२३४८०५२६ सीआयएन:एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२ ई-मेल:sgtl2008@gmail.com, वेबसाईट:www.sgtl.in

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१) सहवाचित नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपर्लेल्या तिमाही अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व नोंदपटावर घेणे गकरिता **व्हिडीओ कॉन्फरसींगमार्फत गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभ

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्या तरतुदीनुसार आणि आतील प्रक्रियेचा सांकेतांक व कंपनीद्वारे आतील व्यापार रोखण्यासाठी संचालनानुसार कंपनीची व्यापार खिडकी प्रतिभूतीचे व्यवहाराकरिता ३० सप्टेंबर, २०२० पासून बंद ठेवण्यात येईल आणि १४ नोव्हेंबर, २०२० रोजी अर्थात १२ नोव्हेंबर, २०२० रोजी

गेणाऱ्या मंडळ सभेतील वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तासानंतर उघडण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसः लेमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेडकरित प्रियांका अग्रवा

दिनांक: 0५.११.२०२०

दिनांक: ०५.११.२०२०

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेड

(सी.पी. वर्ल्ड ग्रुपचे सदस्य) कॉर्पोरेट ओळख क्रमांकः एल६३०९०एमएच१९९५पीएलसी०९१०६३

नोंदणीकृत कार्यालय: ७वा मजला, टी-स्क्रेअर, चांदिवली पेट्रोल पंप समोर, साकिविहार रोड, साकिनाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२, महाराष्ट्र, भारत. **द्रः**:+९१ २२ ६६४४१५०, **फॅक्स:**+९१ २२ ६६४४१५८५, वेबसाईट:www.ttspl.in, ई-मेल:info@ttspl.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष आणि इतर अजंडा बाबी विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सेबी (आतील व्यापार रोखने) अधिनियम, २०१५ अन्वये कंपनीच्या सांकेतांक संचालनानसार कंपनीच्या प्रतिभृतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी ३० सप्टेंबर, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि मंडळ सभेतील निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या http://www.ttspl.in वेबसाईटवर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या http://www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

> टोटल टान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेडकरिता सही / -

दिनांक: ०५.११.२०२० भाविक त्रिवेदी

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण : मुंबई

मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फलॅट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. CIN:L27200MH1987PLC044407 द्रर.:०१७६२-२२५०४०, फॅक्स:०१७६२-२२२३९०, वेबसाईट:www.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| अ. | तपशाल | | सपलला तिमाहा अलेखापरिक्षित | | | सपलल अधवष अलेखापरिक्षित | | |
|----------|----------------------------------------------------------------------------------|----------|-------------------------------|----------|----------|----------------------------|-----------|--|
| क्र. | | 30.09.20 | ३०.०६.२० | ३०.०९.१९ | ३०.०९.२० | ३०.०९.१९ | 39.03.20 | |
| 9 | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) | 980.48 | 92.42 | 906.39 | २१०.०६ | 383.96 | 880.09 | |
| २ | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | | |
| | बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) | |
| 3 | करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | | |
| | बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) | |
| 8 | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण | | | | | | | |
| | बाबनंतर #) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) | |
| 4 | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि | | | | | | | |
| | इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) | 90.८२ | (२२.९७) | 98.98 | (4.94) | २०.६७ | (8.८२) | |
| ξ | भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी) | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 | 489.40 | |
| Ø | राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) | - | - | - | - | - | (१२६४.२८) | |
| 6 | उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/ – प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) | | | | | | | |
| | मूळ | 0.94 | (0.98) | 0.98 | (0.08) | 0.90 | (80.0) | |
| | मूळ सौमिकृत | 0.94 | (0.98) | 0.98 | (0.08) | 0.90 | (80.0) | |
| <u>-</u> | | | | | | | | |

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३०.०९.२०२० रोजी संपर्लेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पूनविलोकन करण्यात आले आणि ०५.११.२०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

कोविड-१९ महामारीमुळे जागतीक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), भारत शासन यांच्याद्वारे दिनांक २४ मार्च, २०२० पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामुळे कंपनीचे

कार्यचलन प्रभावीत होऊन २४ मार्च, २०२० ते २० मे, २०२० दरम्यान लॉकडाऊनमुळे उत्पादनांची हानी झाली.

#– अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले.

(रुपिंदर सिंग अहलुवालिया) दिनांकः ०५.११.२०२०

अध्यक्ष डीआयएन-०१२३९४८३

सही/

मुकट पाईप्स लिमिटेडकरि

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड सीआयएन:एल६७१९०एमएच२०११पीएलसी२१४३१८

नोंदणीकृत कार्यालय : १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी मुंबई-४०००१३. कार्यालय:(०२२)२४३९९९८०, फॅक्स:(०२२)२४०३१६९१ ई - मे ल: secretarial@intellivatecapital.com, वे बसाई ट: www.intellivatecapitaladvisors.ir

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार ये सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपर्कल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात हवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटव भाणि कंपनीच्या www.intellivatecapitaladvisors.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेडकरित

लिना मोदी व्यवस्थापकीय संचालिक

AYOKI MERCHANTILE LIMITED

CIN: L17120MH1985PLC034972

Registered Office: Laxmi Commercial Centre, Room No.405,
4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028

Email: ayokimerchantile@gmail.com Website: www.ayokimerchantile.com NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Ayoki Merchantile Limited, CIN: L17120MH1985PLC034972, will be held on Friday, the 13th day of November, 2020 at 12.30 P.M. at 103-A, S. N. Banerjee Road, Kolkata – 700014, inter alia

1.To consider the unaudited financial result of the Company for the quarter ending September 30, 2020

2. Any other matters with the permission of the Chairman By Oder of the Board

For Ayoki Merchantile Limited Sd/-

G.L. Kundu Compliance Office

Place: Mumbai Date: 5th November 2020

Memb No.: A3152

NIVI TRADING LIMITED Regd.Office:c/o United Phosphorus Ltd.,Readymoney Terrace, 4th floor, 167,Dr.A.B.Road,Worli Naka, Mumbai-400018

Tel. No. 61233500 Fax No. 26487523, Email Id: nivi.investor 87523,Email Id: nivi.investors@uniphos.com,Website CIN: L99999MH1985PLC036391 Unaudited Financial Results for the quarter/six months ended 30/09/2020

| PARTICULARS | Quarter ended 30/09/2020 Unaudited | Quarter ended 30/06/2020 Unaudited | ended 30/09/2019 Unaudited | Six months ended 30/09/2020 Unaudited | Six months ended 30/09/2019 Unaudited | Year ended 31/03/2020 Audited |
|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------|---------------------------------------------|----------------------------------|------------------------------------------------|------------------------------------------------|----------------------------------------|
| Total income from operations Net Profit/(loss) for the period before tax and | 1.76 | 1.62 | (0.11) | 3.38 | 2.65 | 6.70 |
| exceptional items Net Profit/(loss) for the | 1.30 | (1.74) | (0.34) | (0.44) | (1.20) | (5.38) |
| period after tax Total Comprehensive Income for the period {Comprising profit for the | 0.92 | 0.16 | (0.34) | 1.08 | (1.50) | (5.55) |
| period (after tax) and Other Comprehensive income (after tax)} Equity Share Capital Other Equity Earnings Per Share (of Rs 10/- each) | 0.72 124.56 | 1.08 124.56 | (1.18) 124.56 | 1.80 124.56 | (4.62) 124.56 | (12.62) 124.56 |
| Basic and diluted (Rs. Per share) (not annualised) | 0.07 | 0.01 | (0.03) | 0.09 | (0.12) | (0.45) |

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half yearly Financial Results are available on the website of the Company at www.nivionline.com and may also be accessed on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com where the equity shares of the Company are listed. te: The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at the meeting of the Board of Directors held on 5th November, 2020.

FOR NIVI TRADING LIMITED

Sd/-Sandra R. Shroff Managing Director DIN - 00189012 स्कॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए३५७, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, जाणे (प.)–४००६०४, महाराष्ट्र. **दूर.**:०२२–२५८३३२०५, **सीआयएन**:एल९३०००एमएच१९९४पीएलसी०८०८४२

बोर्ड मिटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेय्युलेशन्स २०१५) च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही

अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच मंडळाच्या अनुमतीने इतर विषया याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०** रोजी दू.२.००वा. कंपनीच्य नंचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या http://www.scandent.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http:/ www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> रकॅन्डेन्ट इमॅजिंग लिमिटेडकरित सही/ शितल मुसवे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए३५७, रोड क्र.२६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.) –४००६०४, महाराष्ट्रः दूरः ०२२ –२५८३३२०६, **फॅक्स**ः ०२२ –४५८३३२०६, **फॅक्स**ः ०२२ –४५८४२२२८, **सीआयएन**ः एल७४५४०एमएच२००७पीएलसी १७३६६०, ई-मेल:cs@onelifecapital.in, वेबसाईट:www.onelifecapital.in

बोर्ड मिटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्र २०१५) च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच मंडळाच्या अनुमतीने इतर विषया याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार, १३

नोव्हेंबर, २०२० रोजी द्.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या nttp://www.onelifecapital.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com व http://www.nseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध

वनलाईफ कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेडकरिता

(रु.लाखात)

सही/ आदिती महामुणकर ठिकाण: ठाणे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: ०५.११.२०२०

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

ोंदणीकृत कार्यालय: ५०७, लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३, महाराष्ट्र, ई-मेल: netlink@easy2source.com; वेबसाईट: www.nsil.co.in

 \overline{q} रः.:0२२–२६३३५५८३; सीआयएन: एल४५२००एमएच१९८४पीएलसी०३४७८९ ३०.०९.२०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| तपशील | संपलेली तिमाही | | मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही |
|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------|------------|-------------------------------------------|
| | ३०.०९.२०२० | ३०.०९.२०२० | ३०.०९.२०१९ |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | 9.02 | ર.७५ | १६.२० |
| (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | ४८.२९ | 928.88 | (२६.०५) |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | ४८.२९ | 928.88 | (२६.०५) |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष | 80.34 | 939.08 | (33.99) |
| नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न(करानंतर)) | 0.00 | 0 | 0 |
| समभाग भांडवल | २५२.९२ | રૂપર.૬૨ | २५२.९२ |
| राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) (३१.३.२० रोजी संपलेल्या मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळंब्दपत्रकात दिल्यानुसार) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यंचलनाकरिता) | ७२४.१८ | ७२४.१८ | ७२४.१८ |
| 9. मूळ | 9.८७ | 4.9८ | -9.38 |
| २. सौमिकृत | 9.८७ | 4.9८ | -9.38 |
| टिप: | | | |

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्काषीचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsil.co.in/finacials.php. वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सबेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात

जे लागू असेल ते तजवीज केले जाईल. नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरि

सही/ रुपा मोदी कार्यकारी संचालिका व सीएफअ डीआयएन:००३७८३८३

(In Lakhs)

0.04

CIN:L24100MH1990PLC057190



INDO EURO INDCHEM LIMITED

दिनांकः ०५.११.२०२०

Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad – 413 501 (Maharashtra) Corp Off: 78/c The Dawn Bldg., $1^{\rm st}$ Floor, $7^{\rm h}$ Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055

Tel.: 26135626/27 Fax: 26191817 Email: rinkupoly@rediffmail.com Extract of Unaudited Statement of Standalone Financial Results for the Quarter ended 30th September, 2020. Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Standalone **Quarter Ended** Six Month Ended Year Ended **PARTICULARS** 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 (UnAudited) (UnAudited) (UnAudited) (UnAudited) (UnAudited) (Audited) 210.35 164.70 633.58 Total income from operation (net) 140.04 70.31 136.08 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 10.00 21.47 4.41 and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional 16.13 5.34 10.00 21.47 16.36 4.41 and /or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after 11.88 3.69 8.01 15.57 12.72 3.15 Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising 11.88 3.69 8.01 15.57 12.72 4.05 Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 903.47 903.47 903.47 903.47 903.47 903.47 Reserves as shown in the Audited Balance Sheet of the

0.04

0.09

 Basic 1)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website: www.indoeuroindchem.com PLACE: MUMBAL For Indo Euro Indchem Limited Director- AKSHIT B LAKHANI **DATE: 5th Nov. 2020**

0.13



Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for

continuing and discontinued operations) -

previous vear



GROWTH THROUGH GLOBALIZATION, DIVERSIFICATION & INNOVATION STANDALONE CONSOLIDATED











0.17



DIN: -00334241

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु लाख ईपीएम व्यतिरिक्त

| | | | | | | | | | | | (8. (4) | ाख, इपाएस | ज्यातारक) |
|------|-------------------------------------------------------------------------------|---------------|---------------|---------------|-------------------------------|---------------|----------------|---------------|---------------|------------------|---------------|---------------|--------------|
| | | | | एकमेव | Г | | | एकत्रित | | | | | |
| | | 1 | पंपलेली तिमा | ही | संपलेले अर्धवर्ष संपलेले वर्ष | | संपलेली तिमाही | | | संपलेले अर्धवर्ष | | संपलेले वर्ष | |
| अ. | तपशिल | ३०.०९.२० | ३०.०६.२० | ३०.०९.१९ | ३०.०९.२० | ३०.०९.१९ | ३१.०३.२० | ३०.०९.२० | ३०.०६.२० | ३०.०९.१९ | ३०.०९.२० | ३०.०९.१९ | ३१.०३.२० |
| क्र. | | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | लेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | अलेखापरिक्षीत | लेखापरिक्षीत |
| ۶. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न | ६३११.0९ | ३७२२.३९ | ५५८३.६१ | १००३३.४७ | ११०४५.३० | २१९३५.९७ | ১৯. ১১ | S0.8068 | ७१५९.९८ | १२४४८.०६ | १४००१.५९ | २८०९५.८९ |
| 7 | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष | | | | | | | | | | | | |
| | साधारण बाबपूर्व) | (९१७.७४ | ५३६.०६ | ४२४.४१ | १४५३.० | ९३१.१६ | १८२१.०० | १२७५.६० | ६०१.३८ | ७४२.५५ | १८७६.९८ | १५५१.१७ | 308८.१८ |
| ş | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष | | | | | | | | | | | | |
| | साधारण बाबनंतर) | (९१७.७४ | ५३६.0६ | ४२४.४१ | १४५३.० | ९३१.१६ | १८२१.०० | १२७५.६० | ६०१.३८ | ७४२.५५ | १८७६.९८ | १५५१.१७ | 308८.१८ |
| γ | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष | | | | | | | | | | | | |
| | साधारण बाबनंतर) | ६५०.८१ | ४०१.४१ | 303.80 | १०५२.२२ | ६५८.८० | १२७९.१३ | ९४६.२१ | ४५६.२६ | ५६६.३५ | १४०२.४७ | ११५१.७१ | २२८६.२० |
| ч | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) | | | | | | | | | | | | |
| | आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | ६४५.०८ | ३९५.६७ | ३०५.४९ | १०४०.७५ | ६६२.८१ | १२५६.१८ | ९३२.८४ | ४४६.०७ | ५७९.८१ | १३७८.९१ | ११९५.३६ | २१७५.८२ |
| ξ | समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रति) | ५३३.९० | ५३३.९० | ५२२.६५ | ५३३.९० | ५२२.६५ | ५३३.९० | 433.90 | ५३३.९० | ५२२.६५ | ५३३.९० | ५२२.६५ | ५३३.९० |
| ૭ | इतर समभाग | | | | | | १२४९९.७१ | | | | | | १५२४७.२५ |
| L | उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) | | | | | | | | | | | | |
| | १. मूळ | 7.88 | १.५0 | १.१६ | 3.98 | २.५३ | ४.८६ | 3.4? | ૧.७२ | 7.84 | 4.28 | ₹.३७ | ۷.३८ |
| | २. सौमिकत | 7.88 | 8,40 | १.१६ | 3.98 | 2,43 | 33.8 | 3,42 | 9.62 | 2,84 | 4.28 | ¥.3⊌ | ۷.3۷ |

१) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ५ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त निष्कर्षांचे कंपनीच्य

वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पनर्विलोकन केले आहे. २) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साद्रर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.acrysilcorporateinfo.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३) वरील अहवाल हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजनेनुसार विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले

A Acrysil Limited

संचालक मंडळाच्या आदेशान्वये ॲक्रिसील लिमिटेडकरिता चिराग ए. पारेख

ठिकाण: भावनगर (गुजरात) दिनांक: ०५.११.२०२०

नॉदणीकृत कार्यातयः बी-३०७, सिटी पॉइंट, जे.बी. नगर, अंधेरी-कृतां रोड. अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. **ब्रुर.**१०२२-४०१५७८१७/१८/ १९, **फॅक्स.**१०२२-२८२५८०५२, **ई-मेल**:cs.al@acrysil.com, **बेबसाइंट**:www.acrysil.com, www.acrysilcorporateinfo.com, **सीआयम्प**ः एत२६९१४एमएच१९८७पीएतसी०४२२८३

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

ई-मेल:mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट:www.vidhifoodcolour.con सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५, वेळोवेळी सुधारितप्रमाणे तासापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई

Notice is hereby given that Late Shri Suresh Parasnath Singh (Expired on 06/06/2018) and Shrimati Saroj Suresh Singh Co-Owner of Flat No 504, B Wing, Vasundhara 1, Poonam Sagar Complex, Miraroad East, Thane 401107 On behalf of my client Mr. Vivek Suresh Singh son of deceased, the undersigned advocate hereby invites claims Or objections from other eirs/claimants Or objector/s for the transfer the shares and interest of the deceased membe in the said flat within the period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no clain objections are received within the period prescribed above, my dient shall be at the liberty

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड अंधेरी अग्निशमन केंद्रा समोर, एस.व्ही.रोड, अंधेरी (प) मुंबई-४०००५८. दूर.:०२२-६७४२४८९५ वेबसाईट:www.visagarpolytex.in ई-मेल:contact@visagar.co

सीआयएन: L65990MH1983PLC030215 **सूचना** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नेयम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, ०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता दे। लिखापारक्षित वित्ताय निष्कष विचारात घण व मान्यता द सेच इतर व्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणीकृ गर्यालयात १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचाल मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिभूतं जेथे सूचिबध्द आहे त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई जब सूचिबध्द आह त्या नशान स्टाक एक्सचम (एनएस) च्या www.nseindia.com आणि मुंबई स्टॉक एक्सचमें जच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.visagarpolytex.in

वेबसाईटवर उपलब्ध आहे. विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरिन सही/- तिलोकचंद कोठारी व्यवस्थापकीय संचालव दिनांकः ०५.११.२०२० डीआयएन:००४१३६२७

जाहीर नोटीस

यादवारे नोटीस देण्यात येते कि. आमचे अशिव श्रीमती. रेश्मा रमेश राऊळ यांचे पती श्री. रमेश विष्णू राऊळ यांनी ते हयात असताना फ्लॅट नं ३०१, तिसरा मजला, एक्ण क्षेत्रफळ ५१० चू **कृ. बांधीव, ओम निलधारों कॉ. ऑप. हो सो** ली मध्ये विकत घेतला होता, सदर सोसायटी गांधी नगर, पी एड टी कॉलनी, डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे येथे वसलेली आहे आणि सदर फ्लॅट चा करारनामा १६/०४/२००९ रोजी सह दुय्यम् निबंधक कार्यालय कल्याण -३ येथे दस्त ब्र ०१९०७ प्रमाणे नोंदविला आहे. स्व. रमेश विष्णू राऊळ यांचे २४/०७/२०१८ रोजी निधन झाले आहे व त्यांच्या पाठीमागे त्यांची पर्त्न , श्रीमती. रेश्मा रमेश राऊळ हे वारस आहेत सदर फ्लॅट नं. ३०१ आमचे अशिल श्रीमती. रेश्मा रमेश राऊळ विकत आहेत, तरी सर्व ट्यक्ती. अन्य कोणी वारसदार (असल्यास कोणत्याही सरकारी अथवा निम सरकारी संस्था इ. यांचा गहाण, दान, विक्री, पोटगी, भाडेपटट . अथवा ट्रस्ट वा इतर कोणाचाही कोणत्याही स्वरूपाचा हक्क, अधिकार अथवा हितसंबंध असल्यास तसेच वरील व्यवहारास हरकत असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रासह सदर

. गत्यावर लेखी कळवावी. अन्यथा सदर फ्लॅटच्या व्यवहाराबाबत जन्यया तपर पलटच्या प्यवताताबात कोणाचीही कोणतीही हरकत नाही असे समजून आमचे अशील सदर फ्लॅट बाबतचा विक्री ज्यवहार करतील याची नोंद घ्यावी.

व्यवहारास आपली हरकत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाच्या आत खालीत

शीला शिंगणे-कापरेकर- वकील आणि नोटरी (भारत सरकार फ्लॅट नं ९, श्रम साफल्य बिल्डिंग विष्ण नगर, डोंबिवली (प

सदस्यत्व क्र.:ए६०५०

o deal with the shares and interest of the deceased member in the manner they deem fit Adv. Edgar Braganza 001/D16, Shanti Vihar CHSL, Station Road

Near Fish Market, Miraroad East

Thane 401107